

## ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर

दूरध्वनी . : ०२३१-२६६६००१, २६६६००२

फॅक्स क्र. : ०२३१- २६६६००१

E-mail : [cqrfkolhapur@mahadiscom.in](mailto:cqrfkolhapur@mahadiscom.in)



## महावितरण

कोल्हापूर परिमंडल,  
विद्युत भवन", 2, ०००००००,  
तारबाई पार्क, कोल्हापूर- 416 003.

संदर्भ क्रमांक : काअ//ग्रातनिम्/ केस क्र. १६ /२०१३-14/401

दिनांक :28.11.2013

१०५० केस क्र. १६/२०१३-१४

श्री.डॉ.सारंग हरिभाऊ खापरे,  
शिवतीर्थ, विद्यानगर, ता.जत, जि. सांगली.

10



विरुद्ध पक्षकार

ü

**कोरमः-** १. श्री.बी.जी.पवार, अध्यक्ष  
२. Á.Ö. • Ö. २. Ö. नकर, सदस्य सचिव  
३. Á.Ö. • Ö. Á.Ö. » Ö. Ö. Ö. Ö. Ö.

न्याय निर्णय

श्री. जी.बी. पानकर, सदस्य सचिव, ग्रा.त.नि.मंच, कोल्हापूर खालील प्रमाणे न्याय निर्णय  
प्रभाग १० + ०५०

डॉ. श्री. सारंग हरिभाऊ खापरे, रा. जत, जि. सांगली यांनी त्यांच्या कुंभारी येथील शेतात ५ एच.पी. शेतीपंपास होणारा विद्युत पुरवठा ~~३५०~~<sup>३००</sup>,~~६००~~<sup>५००</sup> नादुरुस्त होत असल्याची तक्रार कोल्हापूर मंच येथे दि. १०.७.२०१३ रोजी दाखल केली. ग्राहकाचा रोहित्र हा दि. २१.५.२०१३ रोजी नादुरुस्त नाल्याकारणाने महावितरण कंपनीच्या कुंभारी शाखा कार्यालयातील तक्रार पुस्तकात तक्रार नोंदविली. त्यास अनुसरुन दि. २६.५.२०१३ रोजी सदरील रोहित्र नव्याने बसवून चालू करण्यात ~~५००~~

ग्राहकाच्या मागणीचे स्वरूप -

- १) साधारण ८० तास एवढ्या विलंबाने हे रोहित्र बदलले असून कृती मानके विनियमानुसार  $\text{₹} 10,000/- \times 50/-$  या प्रमाणे रु. ४०००/-  $\text{₹} 10,000/-$ .
- २) केवळ सहा महिन्याच्या कालावधीत एकूण तीन वेळेस हे रोहित्र नादुरुस्त  $\text{₹} 10,000/- + \text{₹} 10,000/-$   $\text{₹} 10,000/-$  ही संबंधित कंत्राटदाराची आहे. त्यामुळे नालेल्या मानसिक व अर्थिक त्रासापोटी  $\text{₹} 10,000/- \times 30/-$ .
- ३) वितरण कंपनीने ज्या कंत्राटदाराला हे रोहित्र बसविण्याचे काम दिले आहे त्यामध्ये रोहित्र नादुरुस्त नाल्यास ते या कंत्राटदाराने बदलण्याचे आहे काय ? व असल्यास त्याचा कालावधी किती आहे या बाबत कंत्राटदाराला दिलेल्या Terms and Conditions  $\text{₹} 10,000/-$ .

सांगली कक्ष येथे दि. ७.६.२०१३ रोजी तक्रार दाखल केली होती व त्यानुसार कोणताही निर्णय होण्यापूर्वीच वा विनियमातील तरतुदीप्रमाणे ६० दिवसांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच तक्रारदाराने मंचाकडे दि. ८.७.२०१३ तक्रार दाखल केली असल्याचे मंचाच्या निर्दर्शनास आले  $\text{₹} 10,000/-$ .

सदर तक्रारीची सुनावणी कोल्हापूर येथे दि. २२.८.२०१३ रोजी घेण्यात आली. तक्रारदारातर्फे श्री.हरिभाऊ खापरे हे प्रतिनिधी म्हणून हजर होते. कंपनीतर्फे श्री. मैलापुरे, सहाय्यक  $\text{₹} 10,000/- + \text{₹} 10,000/-$  सदर तक्रारीवरील कार्यकारी अभियंता, कवठे महांकाळ यांचे लेखी निवेदन सुनावणीच्यावेळेस सादर केले.

तक्रारदार प्रतिनिधी श्री. खापरे यांनी ग्राहकास दि. १६.७.२०१२ रोजी नवीन रोहित्र बसवून वीज जोडणी मिळाली व तदनंतर डिसेंबर २०१२ रोजी सदर रोहित्र नादुरुस्त  $\text{₹} 10,000/-$  मंचाकडे केस क्र.१७२/२०१३ नुसार तक्रार दाखल केली.  $\text{₹} 10,000/-$  कंत्राटदाराने बदलले असे सांगितले. त्यानंतर दि. २१.५.२०१३ सदर रोहित्र नादुरुस्त  $\text{₹} 10,000/-$   $\text{₹} 10,000/-$  २६.५.२०१३ बदलण्यात आले. तदनंतर सदर रोहित्र कंत्राटदाराकडून ७.६.२०१३ रोजी कोणतीही तक्रार न करता बदलून देण्यात आले. वितरण कंपनीने ग्राहकास जाणूनबूजून नादुरुस्त रोहित्रे, जुनी दुरुस्त केले» $\text{₹} 10,000/-$  रोहित्रे बसविलेली आहेत व ग्राहक तक्रार करतो म्हणून न्यायव्यवस्थेपुढे केस क्र. १७२/२०१३ च्या सुनावणीच्यावेळी अपमानित केले. दि. २१.५.२०१३ ते २६.५.२०१३ दरम्यान रोहित्र बसविण्यास नालेल्या विलंबापोटी कृती मानके विनियमानुसार भरपाई मिळावी अशी मागणी केली.

वितरण कंपनीतर्फे श्री. मैलापुरे, सहाय्यक अभियंता यांनी लेखी म्हणणे सादर केले व खालील प्रमाणे बाजू मांडली.

- १) दि. २१.५.२०१३ रोजी श्री. सारंग हरिभाऊ खापरे, ग. जत यांनी त्यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन बंद असलेबाबत कुंभारी शाखा कार्यालयामधील तक्रार पुस्तकात तक्रारीची नोंद केलेली असून त्यामध्ये रोहित्र नादुरुस्त असल्याबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही.
- २) तक्रारीनुसार कर्मचाऱ्यास रोहित्राचा डी.ओ. फ्यूज गेल्याचे दिसून आले. त्यानुसार तात्काळ डी.ओ. फ्यूज जोडला व रोहित्र चालू असल्याचे दिसून आले परंतु रोहित्रामधून साधारण आवाजापेक्षा जास्तीचा आवाज येत असल्याचे लक्षांत आले.
- ३) म्हणून सदरचा रोहित्र हा गॅरंटी कालावधीमधील असल्याने कंत्राटदाराशी संपर्क साधून बदलण्यात  $\text{₹} 10,000/-$ .
- ४) सदरचा चालू स्थितीतील रोहित्र बदलला असल्याने रोहित्र नादुरुस्त होऊन त्याबदल भरपाईची मागणी करणे उचित होत नाही, त्यामुळे भरपाईची मागणी फेटाळण्यात यावी.

५) ग्राहकाने त्याच्या तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे जुना रोहित्र बसविल्याचे म्हणणे चुकीचे असून नवीन रोहित्रकेंद्र उभारणी करत असतांना कंपनीमार्फत सर्व चाचण्या घेऊनच रोहित्र भारीत केला.  
•~~वाई~~

६) सदरचा रोहित्र ६ महिन्यामध्ये तीन वेळा नादुरुस्त होता हे म्हणणे चुकीचे आहे. विद्युत पुरवठा चालू असतांनासुध्दा केवळ सदर ग्राहकाच्या तक्रारीमुळे त्यांना वीज पुरवठा सुरक्षीत व्हावा या उद्देशाने रोहित्र बदलण्यात आले. ग्राहकास कोणताही आर्थिक भुर्ड सहन करावा लागला नाही, त्यामुळे ग्राहकास मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु. १०,०००/- भरपाईची मागणी फेटाळण्यात यावी.

७) कंत्राटदाराला दिलेल्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे गॅरंटी कालावधी २४ महिन्याचा असल्यामुळे गॅरंटी कालावधीत रोहित्र नादुरुस्त नाल्यास संबंधित कंत्राटदाराने ते दुरुस्त करण्या”    कंत्राटदारास दिलेल्या ऑर्डरमधील अटीची प्रत लेखी निवेदनासोबत ग्राहकास देण्यात आलेली  

सुनावणीचेवेळेस श्री. मैलापुरे यांना रोहित्रास बसविण्यात आलेल्या मी<sup>TM</sup>पृष्ठ ०० <०५०१०५०५० रिपोर्ट आठ दिवसांत सादर करण्यास सांगितले होते, परंतु <sup>३०५०५०५०</sup> रिपोर्ट काढण्याची सोय नसल्यामुळे अहवाल मंचास देऊ शकत नसल्याचे भ्रमणध्वनीवरुन सांगितले.

३० ब्र० ३० नावरुन खालील मद्दा उपस्थित होतो.

प्रश्न क्र. १) : ग्राहकाच्या मागणीप्रमाणे विनियमातील तरतुदीनुसार रोहित्र बदलण्यास -  
विलंबापेटी भरपाई देता येईल काय ?

नाहौ

प्रश्न क्र. २) ग्राहकास मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु. १०,०००/- नुकसान भरपाई देणे योग्य होइल काय?

नाही

कारणमिमांसा

वितरण कंपनीने तक्रारीवरील दिलेल्या लेखी निवेदनामध्ये व सुनावणीच्यावेळी केलेल्या अभिकथनामध्ये दि. २१.५.२०१३ रोजी ग्राहकाने त्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन बंद असलेबाबत कुंभारी शाखा कार्यालयामध्ये तक्रार पुस्तकात तक्रारीची नोंद केली असल्याचे मान्य केले आहे. परंतु तक्रारीमध्ये रोहित्र नादुरुस्त असल्याबाबतचा कोणताही उल्लेख केलेला नाही. सदर तक्रारीची दखल घेऊन स्थानिक तांत्रिक कर्मचाऱ्याने पाहणी केली असतां, रोहित्राची दोन डी.ओ.फ्यूज (drop out fuse) गेल्याचे दिसून आले. तदनंतर डी.ओ.फ्यूज जोडून रोहित्र चालू केले. रोहित्रामधून असाधारण आवाज (humming) येत असल्यामुळे रोहित्राचा गऱ्ठनी कालावधी असल्यामुळे कंत्राटदाराशी संपर्क साधून दि. २६.५.२०१३ रोजी बदलण्यात आला. सदर कालावधीमध्ये विद्युत **“~~080~~ 080 080”** येत.

वरील विवेचनावरुन रोहित्र नादुरुस्त होऊन शेतीपंपाचा विद्युत पुरवठा हा बंद न -  
विलंबापोटी विनियमातील तरतुदीनुसार भरपाई देणे योग्य होणार नाही असे मंचाचे मत -  
+ रोहित्राच्या आवाजातील फरक लक्षांत घेऊन भविष्यात रोहित्र पूर्णतः नादुरुस्त होण्यापूर्वी  
२४ महिन्याचा गॅरंटी कालावधी लक्षांत घेता कंत्राटदाराकडून बदलून घेण्याची कार्यवाही वितरण  
कंपनीने केल्याचे स्पष्ट होते.

सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूकडून रोहित्र नक्की नादुरुस्त -**१०००००** रुपये नाले नाही. मंचाने रोहित्राला बसविलेल्या डीटीसी मीटरवरील एम.आर.आय.रिपोर्ट देण्याबाबत सहाय्यक अभियंता, जत यांना सांगितले होते, **१०००००** रुपये  $\times$  **१०००००** काढण्याची सोय सदरील मिटरला नसल्यामुळे रिपोर्ट देऊ शकत नसल्याचे सदस्य सचिव यांना भ्रमणध्वनीवरुन कळविले.

सदरचा चालू स्थितीतील रोहित्र वितरण कंपनीने बदलला असल्यामुळे रोहित्र नादु **१०००००** होऊन तो बदलण्याच्या विलंबासाठी भरपाईची मागणी मान्य करता येणार नाही. म्हणून प्रश्नाचे उत्तर 'नकारार्थी' देण्यात आलेले आहे. तसेच ग्राहकास कोणताही मानसिक व आर्थिक त्रास -**१०००००** कागदोपत्री स्पष्ट होत नसल्यामुळे रु. १०,०००/- नुकसान भरपाई देणे मंचास संयुक्तिक वाटत नाही. म्हणून प्रश्नाचे उत्तर 'नकारार्थी' देण्यात आलेले आहे.

सांगली कक्ष येथे दि. ७.६.२०१३ रोजी तक्रार दाखल केली होती व त्यानुसार कोणताही निर्णय होण्यापूर्वीच वा विनियमातील तरतुदीप्रमाणे ६० दिवसांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच तक्रारदाराने मंचाकडे दि. ८.७.२०१३ तक्रार दाखल केली असल्याचे मंचाच्या निर्दर्शनास **अ०००००** सांगली कक्षाने सदर तक्रारीबाबतचा निर्णय त्यांचे पत्र क्र. अअ/सांमं/तां/अईजी/७५०१ दि. २३.८.२०१३ रोजी दिला असल्याचे दिसून येते.

### १०००००

- 1) ग्राहकाची विलंबापोटी भरपाईची मागणी फेटाळण्यात येत आहे.
- 2) ग्राहकाची मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाईची मागणी फेटाळण्यात येत आहे.
- 3) **१०००००** रुपयाविरुद्ध तक्रारदार यांना अपील करावयाचे असलेस त्यांना आदेशाच्या तारखेपासून **६०** दिवसांचे आंत मा. विद्युत लोकपाल, केशवा. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व) मुंबई यांजकडे करता येईल.

**अ०००००**-

संस्कारक :

( जी.बी. पानकर )

**अ०००००**

श्री.बी.जी. पवार, अध्यक्ष : **अ०००००**-

अ००००० : **अ०००००**-

एकमताच्या / बहुमताच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी.

